

3rd June, 2021

To,
The Secretary
The Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
27th Floor, Dalal Street
Mumbai 400 023

Dear Sir,

Ref : Security Code no. 517119

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

With reference to above captioned subject, please find enclosed newspaper advertisement, intimating about Publication of Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2021 of the Company in the following newspapers dated 01.06.2021:

The Financial Express Journal, Mumbai
Navshakti ,Mumbai,
Kesari, Pune

The said result is also available on the website of the Company www.pcstech.com :

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,
For PCS Technology Limited



Mehul Monani
Company Secretary and Compliance Officer



खुल्या निविदेनंतर माघार घेणारे ठेकेदार आता काळ्या यादीत

पुणे : जिल्हा परिषदेमध्ये विकास कामांच्या निविदा खुल्या केल्यानंतर लघुत्तम ठेकेदारांनी पत्र देऊन निवेदनातून माघार घेतल्यास संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. बांधकाम खात्यामध्ये स्पर्धेतील ठेकेदारांकडून माघारीची पत्र घेऊन एक प्रकारे ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवण्याचे प्रकार घडत होते. काही अधिकारी देखील यामध्ये सामील असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेमध्ये झाला.



बांधकाम दक्षिण विभागातील निविदा प्रक्रिया गेले काही महिने संशयाच्या भोवत्यात सापडली आहे. निविदा उघडण्यात आल्यानंतर लघुत्तम असणारे दोन ते चार ठेकेदार लेखी पत्र देऊन निधीतून माघार घेतात आणि पाचव्या सहाय्या क्रमांकाच्या ठेकेदाराला निविदा मंजूर केली जाते. पुरंदर

देऊन माघार घेतली जात असल्यामुळे जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान होत आहे. याप्रकरणी या प्रकरणी कडक पावले उचलवीत, असे निर्देश प्रशासनाला दिले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनाला सूचना केल्या.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे म्हणाले, लघुत्तम निविदा धारकांकडून पत्र घेऊन निधीतून माघार घेण्या बद्दलच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच काही सदस्यांनी तक्रार देखील केली आहे. या पाहणीवर गेल्या काही महिन्यांतील लघुत्तम निविदा धारकांनी घेतलेल्या माघारीचा संपूर्ण अहवाल मागविण्यात आला आहे. त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परंतु अशी माघार घेणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट टाकले जाईल, तसेच त्यांची अनामत रक्कम देखील जप्त केली जाईल, असे घोषित केले.

ग्रामीण भागात प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यात यश

पुणे : ग्रामीण भागात सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे कोरोनाची वाढती साखळी ब्रेक होण्यास प्रशासनाला यश मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही पाहणी सुरू आहे. मागील आठवड्यातील २७ हजार ६६३ जणांच्या पाहणीत ५६९ रुग्ण सापडले. प्रत्येक आठवड्याला सरासरी एक ते दीड हजारांच्या आसपास कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत. मात्र, सततच्या सर्वेक्षणामुळे ही संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर ग्रामीणमधील दररोज दोन ते अडीच हजार सापडणारी बाधित संख्या एक हजारापर्यंत खाली आली आहे.

किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी म्हणजे ज्या व्यक्तींचा अनेक व्यक्तींबरोबर संपर्क येतो, अशी व्यक्ती ही सुपर स्प्रेडर ठरते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची भीती अधिक आहे.

त्या पाहणीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने या सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला सुरुवात झाली. २१ ते २८ एप्रिलदरम्यान ग्रामीण भागात जवळपास १७ हजार १०० व्यक्तींची तपासणी केली. त्यामध्ये संशयित म्हणून ६ हजार १०२ जणांची नमुने तपासणी केली असता १ हजार ५८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तपासणी संख्येच्या तुलनेत बाधित संख्येचे प्रमाण कमी असले तरी, हे व्यक्ती संसर्ग वाढीला जबाबदार ठरू शकतात. तर १२ ते २६ मे दरम्यान, २७ हजार ६६३ सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला ५६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

पुणे : पूर्ववैमनस्यातून जुने भांडण उकरून काढत एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात डोक्याला जखम झाल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. लोहियानगर दत्तमंदिराजवळ रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपींनी कोयते हवेत फिरवून गोंधळ घातल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अफताब इब्राहिम सय्यद (वय २२, लोहियानगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्धात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अफताब याचे आरोपींबरोबर पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवारी रात्री पुन्हा अफताब यांना शिवीगाळ केली आणि धमकावले. अफताब यांनी आरोपींना शिवीगाळ करू नको असे सांगून विरोध केला असता आरोपींनी कोयता काढून अफताब यांच्या डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून जोरजोरात ओरडून गोंधळ घालून नागरिकांत दहशत निर्माण केली. याप्रकरणाचा पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडून युवकाचा मृत्यू

पुणे : सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडून एका युवकाचा मृत्यू झाला. सिंहाड रस्ता भागातील नव्हे परिसरात रविवारी ही घटना उघडकीस आली. विड्डल अंकुश वायकुळे (वय ३०, रा. पार्थवी सोसायटी, नर्हें) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायकुळे हा अविवाहित आहे. तो मुळचा लातूर जिल्ह्यातील असून वारजे भागातील एक औषध निर्माण कंपनीत नोकरी करीत होता. पार्थवी सोसायटीतील सदनिकेत तो दोन मित्रांबरोबर राहत होता. वायकुळे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. त्याच्या मित्रांना याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सिंहाड पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक प्रशांत कणसे यांनी घटनास्थळी भेट दिली. तत्पूर्वी शनिवारी दि. २९ रोजी वायकुळे हा मित्राकडे पार्टी करायला गेला होता. तेथून मध्यरात्री तो नर्हें भागातील राहत असलेल्या सोसायटीत परतला. तो सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत कसा पडला याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी सिंहाड रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

पुण्यात महिनाभरात ८९ हजार ३३३ कोरोनामुक्त

पुणे : पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वेगाने वाढल्याने सक्रीय रुग्णांच्या संख्येने ५५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पटीने वाढली. गेल्या ३१ दिवसांपासून कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने मे महिन्यात ८९ हजार ३३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ५० हजार ४०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांची संख्या पुण्यात होती. त्याचबरोबर मृत्यूची संख्यादेखील सर्वाधिक असल्याने ही संख्या रोखण्यासाठी प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले. गंभीर व ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने रुग्णालयात खाटा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल झाले. अनेकांना ऑक्सिजन व खाटा न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. त्यात आणखी रेमडीसिक्व्हर इंजेक्शन मिळविण्यासाठी सकाळपासून रांगेत थांबावे लागले. प्लाझ्मा मिळविण्यासाठीदेखील मिळत

नसल्याने आरोग्य प्रशासनावर ताण आला होता. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेल्याने सक्रीय रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या पुढे गेली होती.

मृत्यूची संख्या वाढल्याने अंत्यविधीसाठी स्मानाभूमीत प्रेतांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने ही संख्या आटोक्यात आली. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी पुन्हा नागरिकांनी खबरदारी घेणे हाच उपाय असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

दिवसभरात १८० नवे रुग्ण

पुण्यात गेल्या वर्षभरानंतर सोमवारी दिवसभरात १८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्येची मोठ घटल्याने आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर ७५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चौवीस तासांत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार २० झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. काल दिवसभरात स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी ४ हजार ४३९ संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील १८० जणांचे नमुने बाधित आढळून आले आहेत. सध्या शहरात १ हजार ५८१ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत, तर गंभीर रुग्णांची संख्या ८४४ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत २४ लाख ९६ हजार ७३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ४ लाख ६९ हजार ९२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी ४ लाख ५५ हजार ६५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या ८ हजार २५६ वर पोहोचली आहे.

कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात वाढ

पुणे : मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० टक्करी आवक झाली. बाजार सुरळीत सुरू झाल्यानंतर आवक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने कांदा, बटाटा आणि घेवड्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित भाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी सोमवारी दिली.

बाजारात परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये हिमाचल प्रदेशातून ३ टक्क मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि

गुजरात येथून सुमारे १० टक्के हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ टक्क, तमिळनाडू येथून ३ टक्के शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी केरी ५ टक्के, मध्यप्रदेशातून लसणाची ५ टक्क आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ७०० पोती आवक झाली होती. तर कोबी ५ टक्के, फ्लॉवर १०, सिमला मिरची ७ टक्के, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टक्के, टॉमेटो ७ हजार क्रेट, भुईमुग शेंगा ५० गोणी, तांबडो भोपळा ७ टक्के, गावरान कैरी ३ टक्के, तर कांदा ५० टक्क आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २० टक्क आवक झाली.

शहरात १५ जूनपर्यंत संचारबंदी कायम

पुणे : पुणे शहरात येत्या १५ जूनपर्यंत शहरात संचारबंदी कायम असून अत्यावश्यक सेवा आणि अत्यावश्यक कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यसरकारकडून सर्वोत्तम प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात ३० मे रोजी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच ३१ मे पासून महानगरपालिका क्षेत्रात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दि. १ जूनपासून

सकाळी ७ ते दि. १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

दरम्यान, या संचारबंदीच्या मनाई आदेशात महानगरपालिका आयुक्त यांनी निर्गमित केलेल्या आदेशातील सर्व अटी व शर्ती, अत्यावश्यक, जी-वनावश्यक सेवा तसेच वस्तू याबाबतच्या सवलती व इतर निर्बंध समाविष्ट असणार आहेत. त्यामुळे संचारबंदीचे नियम मोडून महत्वाचे कारण नसताना घराबाहेर पडू नये आणि विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त डॉ. रविंद्र शिखरे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

PCS PCS TECHNOLOGY LIMITED

Regd. Off: 82/61, Solar Park, Shop no.8, Parel-Nandi Road, Dattasagar, Dighi-Parel-411015; Corp. Office: 6th floor, Technology, plot no. X-53, MIDC, Mahape, New Mumbai-400710. Tel.: 022-41296111. Fax no.: +912241266082. Website: www.postech.com, Email: investors@postech.com, CIN : L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2021

SN	Particulars	Consolidated				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	64.83	68.11	86.65	282.95	429.35
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(26.77)	68.75	(95.22)	83.81	(531.08)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(31.63)	67.12	(94.80)	44.93	(528.39)
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(33.37)	66.67	(90.31)	42.64	(531.07)
5	Equity Share Capital	2,085.07	2,085.07	2,085.07	2,085.07	2,085.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	(0.15)*	0.32	(0.45)*	0.21*	(2.52)*

The Financial details on Standalone basis are as under

SN	Particulars	Standalone				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2022
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	64.10	66.87	85.20	278.69	421.53
2	Profit before tax	(29.90)	67.83	(97.25)	80.59	(533.44)
3	Profit after tax	(31.67)	66.30	(94.73)	42.70	(529.61)

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.postech.com).
- The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 31st May 2021.
- The figures of the last quarter are the balancing figures in respect of full financial year and to date figures upto third quarter of the respective financial year.
- Based on the Management approach as defined under Ind-AS 106, Operating segments, the Company operates in one business segment i.e. IT enabled Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Since "Revenue from IT enabled services" are much lower as compared to previous quarters, as a result of which "Other income" exceeds "Revenue from Operations".
- The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind-AS 34 Interim Financial Reporting/ presented under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Financials Results (Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Standards (Ind-AS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- PCS Technology USA Inc, one of the wholly owned subsidiary of the company stands dissolved and its existence comes to an end as on the 18th December 2019 as per the certificate of Dissolution issued by the authorities of the State of New Jersey (USA). In view of this, the consolidated Statement of Profit and Loss Account of the Company for the period ended 31st March 2020 (previous financial year) has been prepared excluding the financials figures of the dissolved entity.
- The Company in the past has invested funds in Bonds. The Market value/Realise value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.41.38 Lacs being Loss for the current quarter, and amounting to Rs.14.01 Lacs being Gain/impairment for current year ended 31st March 2021 and the same has been accounted and classified under "Impairment / (Gain) on financial instruments and Exceptional Items". Figures for Financial year ended 31st March 2020 (i.e. Previous financial year) include sum of Rs.167.58 lacs relates to payment towards availing Sacha Vishwas (Legacy Disputes Resolution, 2019) to Central Government in complete resolution of past disputed Service tax liability and the same has been accounted and classified under "Impairment / (Gain) on financial instruments and Exceptional Items".
- The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.
- The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financial statements.
- The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on losses. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the interim financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the interim financial statements.
- Figures of the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

By Order of the Board
For PCS Technology Limited
Ashok Kumar Patil
Vice Chairman
CIN: 00614194

Place: Mumbai
Date: 31/05/2021

MAHARASHTRA SCOOTERS LTD.

नोंदणीकृत कार्यालय: द्वाव बजाज ऑटो लि., मुंबई-पुणे रोड, अक्कुर्डी, पुणे - ४११ ०३५. नृत्पत्की: ०२० ६६१०७१५० ई-मेल: Investors_mail@bajajauto.co.in वेबसाईट: www.mshscooters.com

सूचना

(कंपनीच्या इन्फोर्मेशन विभागातर्फे)

विषय: कंपनीच्या इन्फोर्मेशन शेअर्सचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) डीमॅट खात्यात हस्तांतरण

सदस्यांना कळविण्यात येते आहे की कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १२४(६) नुसार गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतला) २०१६ नियम ६, च्या अंतर्गत ('नियम'), कंपनीने सर्व संबंधित सदस्यांना अलिंकडिल उपलब्ध पत्रावर वैयक्तिक माहिती पत्र पाठवले आहे. ज्याची डिजिटल रकम सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कलेम केली गेलेली नाही. त्यांना नमूद केलेल्या डिजिटल रकमेवर १५ ऑगस्ट २०२१ च्या आत दावा करता येऊ शकतो. असा दावा करण्यात येण्याची इच्छा असल्यास समजाचे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात हस्तांतरण होईल.

कृपया सदस्यांनी नोंद घ्यावी की २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात घोषित डिजिटल, जो सात वर्षांच्या कालावधीसाठी दावा न मागता राहिला आहे, तो ऑगस्ट/सप्टेंबर २०२१ मध्ये आयईपीएफला जमा होईल.

अशा सदस्यांची सर्व संबंधित माहिती आणि 'डीमॅट' मध्ये हस्तांतरित होणाऱ्या समजाची माहिती कंपनीच्या वेबसाइटवरील 'इन्व्हेस्टर रिलेशनन्स' विभागात दिली गेली आहे - <https://www.bajajauto.com/MSL-htm/htm/Investorsrel.html>

कंपनी असे समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करताना नाही जिथे कोर्ट/न्यायाधिकरणाने अशा समजाच्या हस्तांतरणास रोखणारे किंवा शेअर्स डिमॅटवरील ऑट १९९६ अंतर्गत गहाण ठेवलेले/तात्का ठेवलेले विविध आदेश दिलेले असतील.

कृपया सर्व संबंधित सदस्यांनी नोंद घ्यावी की ज्या डिजिटल रकमेवर कोणीही दावा केलेला नाही, त्यांना वरील नमूद केलेल्या वैधानिक तरतुदीनुसार, आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमॅट खात्यात समजा हस्तांतरित करण्याचा कंपनी बाध्य आहे.

कृपया नोंद घ्या की निव्वामनुसार आयईपीएफकडे हस्तांतरित डिजिटल रकम आणि आयईपीएफकडे हस्तांतरित शेअर्सच्या संदर्भात कोयताही दावा कंपनीकडून करता येणार नाही. नियमनुसार विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून सदस्य आयईपीएफ प्राधिकरणाकडून हस्तांतरण लागू झाल्यानंतर कोणत्याही वेळी आयईपीएफ प्राधिकरणाकडे या डिजिटल आणि समजाचा दावा करू शकतात.

संदर्भातील कंपनीची वेबसाईट नियम 'इन्व्हेस्टर रिलेशनन्स' या विभागात उपलब्ध करून देण्यात आले आहेत - <https://www.bajajauto.com/MSL-htm/htm/Investorsrel.html>

पुढील संपर्कवर्णना विभागातून मद्दतीसाठी आपण आमच्याशी येथे संपर्क साधा:

(I) श्री मोहम्मद. मोहसीनउद्दीन
सिनिअर मॅनेजर
केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
सेलोनियम टॉवर बी, फ्लो ३१-३२,
पृथिवीवली शिर्डी विल्हा,
नानकमगड, हैदराबाद - ५०० ०३२.
ईमेल आयडी: mohsin.mohd@kfinetech.com
फोन: ०८०-६६१६ १५६२

(II) श्री. श्रीराम सुब्रमण्यम
कंपनी सचिव
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड
द्वाव बजाज ऑटो सिमिटेड,
मुंबई-पुणे रोड, अक्कुर्डी, पुणे - ४११ ०३५.
ईमेल आयडी: ssubramaniam@bnil.in
दूरध्वनी : ०२० ६६१० ७१५०
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड राठी

स्थळ: पुणे
दिनांक: ३१ मे २०२१
श्रीराम सुब्रमण्यम
कंपनी सचिव

WESTERN RAILWAY - RAJKOT DIVISION
PROVISION OF OCCUPANCY SENSOR
Tender Notice No. DRM/RJT/E-
Tender/2021-2022/02 (EL) DL25-05-
2021. Tender No. DRM/RJT/EL/2021-
2022/02 (I) Name of Work: Rajkot
 Provision of occupancy sensor in AC
 chamber / offices to save electrical
 energy in Divisional Office at (ii)
Approx. Cost: ₹ 22,28,010/- (iii) Date
 and time for on line apply: on 24-06-
 2021 upto 15:00 Hours. **Address of the**
Office: Divisional Railway Manager
 (Electrical), Western Railway, Kothi
 Compound, Rajkot-360 001. **Web site**
particulars: www.ireps.gov.in RJT-010
 Like us on: facebook.com/WesternRly

WESTERN RAILWAY - AHMEDABAD DIVISION
ELECTRIC WORK AT SABARMATI
DIVISIONAL RAILWAY HOSPITAL
E-Tender Notice No. Sr.DEE/ADI/07
(21-22). dtd. 27.05.2021. Tender No. EL-
50-1-ADI-7-09-2021-22 (1) Name of
Work: Electrical work in connection with
 Up gradation of Operative theatre and
 Intensive Care Unit at Divisional Railway
 Hospital-Sabarnati (2) **Estimated cost:**
 ₹ 35,39,693.66/- (3) **EMD:** NIL. (4) **Date**
and Time of Submission and opening:
 Not later than 15:00 Hrs of 25-06-2021
 and 25-06-2021 at 15:30 Hrs. (5) **Address**
of the office and Website
details: Sr. Divisional Electrical
 Engineer, D.R.M. Office (W.R.), Nr.
 Chamunda Bridge, Opp. G.C.S. Hospital,
 Naroda Road, Amdupura, Ahmedabad-
 382345. Website: www.ireps.gov.in
 AD-021
 Follow us on: twitter.com/WesternRly

निःषदा आणि निर्भिड दैनिक
नवशक्ति
www.navshakti.co.in
किमत रु रुपये

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवेलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
MAHARASHTRA RAIL INFRASTRUCTURE
DEVELOPMENT CORPORATION LIMITED
 (महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम)
 (A Joint Venture of Govt. of Maharashtra and Ministry of Railways)

Notice Inviting E-Tender
E-Tender No. MRIDC/PROJ/e-TENDER/OHE/2021/108
 MRIDC is inviting E-bids from the eligible bidders for the work
 mentioned below:

a) Name of Work: Supply, Erection, Testing and Commissioning
 of 25 kV, 50 Hz, Single Phase, Traction Overhead Equipment,
 Traction Substation, Switching Station and other associated works
 from chainage (-) 1.214 to chainage 105,000 & WCL Siding,
 Chord Line, Loop Lines, Bridges etc. in connection with Railway
 Electrification Work between Nagbhir to Itwari Section in Nagpur
 Division of South East Central Railway. **b) Estimated Cost:**
 ₹ 59,61,52,775/- **c) Completion Period:** 300 Days. **d) Last Date**
and Time for Submission of Bid: 30/06/2021 upto 15:00 Hrs.

Interested bidders who wish to participate should visit
 MRIDC's official website **www.maharail.com** or e-bidding
 portal **www.tenderwizard.in/MAHARAIL** to bid their offer.
 Any Addendum / Corrigendum to this notice will be uploaded on
 the above-mentioned websites only.

MANAGING DIRECTOR

PUBLIC NOTICE
 Mr. Shankarlal Vainkunthrai
 Bhanushali, an individual
 (holding Aadhar Card No. 9442
 6560 2299) residing at 602, 6th
 Floor, Indraprasth Building,
 Opposite Sindhu Wadi,
 Neelkanth Valley, Ghatkopar
 East, Mumbai - 400077, died on
 04th October, 2017 (aged at 75
 years) leaving behind Mr. M.
 Deepak ShankarlalBhanushali
 as the only heir.

Any person or persons having
 any claim and/or interest as an
 heir/s of Mr. Shankarlal
 Vainkunthrai Bhanushali in any
 manner whatsoever are hereby
 required to make the same
 known in writing to me along with
 the documentary evidence of
 such claim or interest, at my
 office address or Email id herein
 under mentioned, within 07 days
 from the date hereof, failing
 which, it shall be considered that
 there does not exist any other
 heir of Mr. Shankarlal
 Vainkunthrai Bhanushali.
 Place: Mumbai
 Date: 31st May, 2021
 Adv. KaransinghShekhawat
 Add: 303, 3rd Floor, Hari
 Chambers, Shahid Bhagat
 Singh Road, Fort, Mumbai -
 400023.
 Email id:
 karansingh_shekhawat@yahoo.com

MODEL CO-OP. BANK LTD.
 Your Development Partner Since a 100 years!

Regd. Office: 14 - B, Vatsa House, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai - 400 023.
 Admin. Office: 501, Central Plaza, 5th Floor, 166, C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098
 Tel. Nos. 26656077 / 26656078 Fax: 26656079 Email: ho@modelbank.in

DEMAND NOTICE

(In pursuance with section 13(2) of the SARFAESI Act, 2002)

MODEL CO-OP. BANK LTD. has sanctioned loans to the following Borrowers which are secured by creating equitable/legal mortgage/registered mortgage of the following properties in favour of Bank. The repayment of the respective loans are irregular and the Borrowal Accounts have been classified as NPA in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

MODEL CO-OP. BANK LTD. has therefore invoked its rights u/s 13 (2) of SARFAESI ACT, 2002 and called upon the Borrowers and Guarantors to repay the respective total outstanding's within 60 days from the date of demand notice issued to them in pursuance to Rule 3 of Security Interest (Enforcement) Rule 2002. Notices through RPAD issued to the Borrowers and Guarantors under section 13 (2) of the SARFAESI Act, 2002 at the addresses as provided to the Bank, have been returned undelivered with reasons "unclaimed/left incomplete address". The Borrowers and Guarantors have thus not acknowledged the receipt of the notice.

Sr. No.	Borrower Name, A/C No. & Branch	Guarantor/s Name	Description of Secured Assets	Outstanding dues as per Demand Notice & NPA Date	Date of Demand Notice
1	M/s. Maru Sales Prop. Mrs. Jayshree Shailesh Maru 1301/01, 3002/05 & 3002/06 Virar Br.	1. Mr. Kantilal K. Charania 2. Mr. Venkatesh Mahadev Naik 3. Mr. Shailesh Palji Maru 4. Mr. Paljibhai Lakha Maru	a) Hypothecation of stocks & Book Debts. b) Equitable Mortgage of Flat No.101, Plot No.174, New Omkar CHS Ltd, P.P. Marg, Chanakya Chowk, Virat Nagar, Virar (West), Palghar- 401303 owned by Mr. Paljibhai Lakha Maru.	Rs. 25,03,760/- 19.03.2021	30.04.2021
2	Mr. Kuldip Kumar Govind Deshpande & Mrs. Rupashree Kuldip Kumar Deshpande 3002/406 Mulund Br.	1. Mr. Rohit Sambhaji Surve 2. Mr. Shirish Arun Deshpande	Equitable Mortgage of Unit No.212, 2nd Floor, Building No. D-8, Bhoomi World Industrial Complex, Survey Nos.72/2/A, Mumbai Nasik Road, Village Pimpalas, Talathi Saja Vehela, Taluka Bhiwandi, Dist., Thane- 401 302 owned by Mr. Kuldip Kumar Govind Deshpande & Mrs. Rupashree Kuldip Kumar Deshpande.	Rs. 23,66,059/- 12.03.2021	30.04.2021
3	Mr. Deepak Babruvan Giri & Mr. Dhiraj Babruvan Giri 3002/07 Bhiwandi Br.	1. Mr. Sansar Kartar Singh 2. Mr. Suraj Sahib Singh Dhatwalia 3. Mrs. Poonam Deepak Giri	Equitable Mortgage of Unit No. 4, Ground Floor, RCC Building No. B, Harmony Industrial Estate, Survey Nos.43/3,44/1/1, Village Pimpalgaon, Taluka Bhiwandi, Dist., Thane owned by Mr. Deepak Babruvan Giri.	Rs. 28,41,759/- 30.03.2021	30.04.2021

The above Borrower/s and Guarantors are advised to make the repayment of their respective outstanding dues as per demand notice with further interest as applicable within period of 60 days from the date of issuance of this notice u/s 13 (2), failing which further steps will be taken after expiry of 60 days in recovery of the Bank's dues, as per provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 via a vis Rules.

You are also put to notice that in terms of Sec.13(13) of the above Act, you shall not transfer by sale, lease, or create third party right in the above said secured assets.

DATE: 31.05.2021
 PLACE: MUMBAI

Sd/-
 AUTHORISED OFFICER
 MODEL CO-OP. BANK LTD

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

(FORMERLY KNOWN AS MAFATIL FINANCE COMPANY LIMITED)

CIN No. L98999MH1986PLC041277

Regd. Office: 35 A-Wing, Raj Industrial Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (E), Mumbai - 400 050. (Rs in Lakhs)

Extract of the Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2021

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2020 (Audited)	Year Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2021 (Audited)	Quarter Ended 31/03/2020 (Audited)	Year Ended 31/03/2021 (Audited)
1)	Total income from Operations and Others	80.50	30.35	160.77	118.51	67.82	361.80
2)	Net Profit for the Period/Year before Exceptional Items and Tax	48.36	3.19	79.69	45.62	(1.51)	109.82
3)	Exceptional Items	-	-	60.92	-	-	60.92
4)	Net Profit/(Loss) for the Period/Year after Exceptional Items and before Tax	48.36	3.19	18.77	45.62	(1.51)	48.90
5)	Tax Expense	-	-	-	9.21	3.71	9.21
6)	Net Profit/(Loss) for the Period/Year after Tax	48.36	3.19	18.77	36.41	(5.22)	39.69
7)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of Gains / (Losses) on non Current Investments	0.55	(0.78)	1.66	(130.20)	(450.03)	627.32
8)	Total Comprehensive Income/(Loss) for the Period/Year (Comprising of Profit/(Loss) for the Period/Year (after tax) and other Comprehensive Income/(Loss) (after tax))	48.91	2.41	20.43	(93.79)	(455.25)	667.01
9)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81
10)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,270.08)	(1,330.51)	(1,270.08)	950.89	302.85	950.89
11)	Earnings per share:						
(a)	Basic	0.16 (not annualised)	0.01 (not annualised)	0.06	0.12 (not annualised)	(0.02) (not annualised)	0.13
(b)	Diluted	0.16 (not annualised)	0.01 (not annualised)	0.06	0.12 (not annualised)	(0.02) (not annualised)	0.13

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2021 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

Place: Mumbai
 Date: 31st May 2021

By order of the Board
 For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED
 Sd/-
 Director

PUBLIC NOTICE

SMT. MEENAKSHI ALIAS MINAKSHI KABIR ZARIWALA a member of **Milestone Co-operative Housing Society Ltd.**, having address at **C.S. Complex Road No. 3, Dahisar (East), Mumbai - 400 068** and holding Flat No. A/603 in the building of the society died on 17/11/2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from heir / heirs or other claimant/objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of **15 days** from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims / objections for the acquiring of shares and interest of the deceased member in the capital property of the society.

If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to acquire and deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society and the same shall vest in the society.

The claims/objections if any received by the society within the prescribed period as afore stated for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society.

FOR MILESTONE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED
 Sd/- Chairman
 Hon. Secretary / Chairman
 Place: Mumbai Date: 01.06.2021

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE GENERAL PUBLIC AT LARGE that our client, **DR. SUSHIL SHAH**, who was in possession of the Original Deed of Settlement of Sushil Shah Family Trust dated 11th August 2020, duly signed and executed between Dr. Sushil Shah as Settlor AND (1) DR. SUSHIL SHAH as Trustee No. 1 AND (2) DR. DURU SHAH as Trustee No. 2 (hereinafter referred to as "said Deed of Settlement"). The said Deed of Settlement is lost, misplaced by DR. SUSHIL SHAH and the same is not traceable despite due and diligent search till date. MR. SUSHIL SHAH has also lodged a Police Complaint dated 7th April 2021 regarding the same before Malabar Hill Police Station.

All persons are hereby informed not to deal with or carry out any transaction with anyone on the basis of the missing document. If anyone is in possession of Original Deed of Settlement dated 11th August 2020 in relation to the said SUSHIL SHAH FAMILY TRUST under any circumstances adversely or otherwise or has already carried out or is going to carry out any transaction, is hereby called upon to intimate to the undersigned within 15 days from the date of publication hereof, and to produce/handover the said Original Deed of Settlement to DR. SUSHIL SHAH, failing which, the said Original Deed of Settlement in respect of SUSHIL SHAH FAMILY TRUST shall be treated as missing forever and DR. SUSHIL SHAH shall execute a Duplicate Deed of Settlement dated 11th August 2020, if so required.

Place: Mumbai.
 Date: 01/06/2021

KLT LAW ASSOCIATES
 Advocates High Court, Bombay
 Office: 2A, First Floor, 375-375,
 Sailors Building, Above Anti Book Depot,
 Next to Zara Showroom, Dr. D. N. Road,
 Fort, Flora Fountain, Mumbai - 400 001.
 Mob: 9324065338/8097550805
 e-mail: kltlawassociates@gmail.com

PCS PCS TECHNOLOGY LIMITED
 TECHNOLOGY
 Regd. Off.: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015;
 Corp. Office: 8th Floor, Technocy, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumbai- 400710. Tel.: 022 41296111,
 Fax no.: +912241296082. Website: www.pcsstech.com, Email: investorsgrievances@pcsstech.com,
 CIN : L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2021

SN	Particulars	Consolidated				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1	Total Income from Operations	64.83	68.11	86.65	282.95	426.35
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(26.77)	68.75	(96.22)	83.81	(531.08)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(31.63)	67.12	(94.80)	44.93	(528.39)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(33.37)	66.87	(90.31)	42.44	(531.07)
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	(0.15)*	0.32	(0.45)*	0.21*	(2.52)*

The Financial details on Standalone basis are as under

SN	Particulars	Standalone				
		Quarter ended		Financial Year Ended		
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1	Total Income from Operations	64.10	66.87	85.20	278.69	421.13
2	Profit before tax	(26.90)	67.63	(97.25)	80.59	(533.44)
3	Profit after tax	(31.67)	66.30	(94.73)	42.70	(529.81)

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcsstech.com).
- The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 31st May 2021.
- The figures of the last quarter are the balancing figures in respect of full financial year and to date figures upto third quarter of the respective financial year.
- Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Since "Revenue from IT enabled services" are much lower as compared to previous quarters, as a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations"
- The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind-AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Financials Results (Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Standard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- PCS Technology USA Inc, one of the wholly owned subsidiary of the company stands dissolved and its existence comes to an end as on the 18th December 2019 as per the certificate of Dissolution issued by the authorities of the State of New Jersey (USA). In view of this, the consolidated Statement of Profit and Loss Account of the Company for the period ended 31st March 2020 (previous financial year) has been prepared excluding the financials figures of the dissolved entity.
- The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.41.38 Lacs being Loss for the current quarter and amounting to Rs.14.01 Lacs being Gain/impairment for current year ended 31st March 2021 and the same has been accounted and classified under "Impairment / (Gain) on financial instruments and Exceptional Items". Figures for Financial year ended 31st March 2020 (i.e. Previous financial year) include sum of Rs.167.58 lacs relates to payment towards availing Sabka Vishwas (Legacy Disputes Resolution, 2019) to Central Government in complete resolution of past disputed Service tax liability and the same has been accounted and classified under "Impairment / (Gain) on financial instruments and Exceptional Items"
- The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.
- The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financial statements.
- The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the interim financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the interim financial statements.
- Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

By Order of the Board
 For PCS Technology Limited
 Ashok Kumar Patni
 Vice Chairman
 DIN: 00014194

Place: Mumbai
 Date : 31/05/2021



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street,
 Fort, Mumbai - 400 001, India
 Tel.: +91 22 6665 8282
 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
 CIN: L27100MH1907PLC000260

PUBLIC NOTICE – 114th ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that in view of the continuing COVID-19 pandemic, the 114th Annual General Meeting ('AGM'/Meeting) of the Members of Tata Steel Limited ('the Company') will be held on Wednesday, June 30, 2021 at 3.00 p.m. (IST), through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The VC/OAVM facility is provided by the National Securities and Depositories Limited ('NSDL').

This method of conducting AGM, is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

The Notice of the AGM along with the Integrated Report and Annual Accounts for the Financial Year 2020-21 ('Integrated Report') of the Company will be available on the website of the Company at www.tatasteel.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available and may be accessed from the relevant section of the websites of the stock exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') where the securities of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY. The detailed instructions with respect to such participation will be provided in the Notice convening the Meeting. In view of the current COVID-19 pandemic and to comply with the directives issued by various governmental authorities, the Company is unable to provide facility for Members to attend and participate in the 114th AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Integrated Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrars & Transfer Agent ('Registrar/RTA')/Depository Participants ('DPs'). In compliance with the SEBI Circulars, no physical copies of the AGM Notice and Integrated Report will be sent to any Member. Members who have not registered their e-mail addresses with the Company/RTA, are requested to follow the process mentioned below and register their e-mail addresses no later than 5:00 p.m. (IST) on Wednesday, June 23, 2021, so as to receive electronically (a) the Notice of AGM and Integrated Report; and (b) login ID and password for remote e-Voting.

Process for registering e-mail addresses

- Visit the link https://tclp.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html
- Select the name of the Company from dropdown,
- Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form)/Folio no. and Certificate no. (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id.
- System will generate and send OTP on mobile no. and e-mail id.
- Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit.

For permanent registration of the e-mail address, Members holding shares in demat form, are requested to update the same with their DPs. Members holding shares in physical form, are requested to update the e-mail address with the RTA by writing to them at csg-unit@tclplindia.co.in.

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-Voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-Voting before/during the AGM will form part of the Notice.

Process for updating bank account details to receive dividend

Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Members holding shares in physical form	Members holding shares in demat form
Send hard copies of the following documents to the Company's RTA, viz. TSR Darashaw Consultants Private Limited (TSR), (formerly TSR Darashaw Limited) at C-101, 1 st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, latest by June 4, 2021:	Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.
a. a signed request letter mentioning your name, folio number(s), complete address and following details relating to Bank Account in which the dividend is to be received i) Name and Branch of Bank and Bank Account type; ii) Bank Account Number & Type allotted by your Bank after implementation of Core Banking Solutions; iii) 11-digit IFSC Code. c. Cancelled cheque in original, bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly; d. self-attested copy of the PAN Card; and d. self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License,	

